

Formerly known as Parnami Credits Limited

Date: 7th August, 2020

To

BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai - 400001

Subject: Intimation of Newspaper Publication of Quarterly Un-Audited Financial Results for Quarter ended 30th June, 2020

Scrip Code: 538646 / Scrip ID: QGO

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith extract of newspaper advertisement published for intimation of Un-audited Financial Results for Quarter ended 30th June, 2020 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, being published in following newspapers:

- 1. Financial Express (English Daily) dated 07th August, 2020
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi daily) dated 07th August, 2020

Kindly take the same on record.

For QGO Finance Limited

(Formerly known as Parnami Credits Limited)

Sd/-

Rachana Abhishek Singi Managing Director

DIN: 00166508

Address: 43-B, Turf View, Seth Motilal Sanghi Marg,

Opp. Nehru Centre, Worli, Mumbai 400018

Encl: Advertisement in newspaper

CIN: L65910MH1993PLC302405
3 rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai - 400701.
contactus@qgofinance.com || +91 22 49762795

सिव्हीलमधील रिक्त पदांबाबत हायकोर्टात जनहित याचिका



रत्नागिरी, ता. ६ (प्रतिनिधी): कोरोनाचा रत्नागिरीतील वाढता प्रभाव पाहता रत्नागिरीतील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वीरित्या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळली आहे. परंतु कोरोनाची येथील गंभीर स्थिती लक्षात घेत शासनाने तत्काळ पदे भरतीसंदर्भात आवश्यक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची तत्काळ भरतीबाबत खलील वस्ता यांच्यावतीने ॲड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रत्नागिरीत कोरोनासंदर्भातील उपचार हे फक्त शासकीय यंत्रणेमार्फत केले जात आहेत आणि रत्नागिरीतील सिविल हॉस्पिटलमध्ये वर्ग १ वैद्यकीय अधिकारी यांची एकूण संख्या १९ आहे. यातील १६ पदे रिक्त आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये असणाऱ्या शासकीय रुग्णालयांमध्ये ११ पैकी ८ पदे रिक्त आहेत. तसेच

आरोग्य संचालनालय कोल्हापूर विभाग यांनी

कोरोनासंदर्भात तात्पुरती स्वरूपाची १८१ पदे निर्माण केली आहेत. परंतु त्यापैकी फक्त ३४ पदे भरली गेली. यावरून रत्नागिरीतील शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसत आहे.

सद्यस्थितीला महाराष्ट्र शासनाने ३१ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीत ७८२ कोरोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. आणि त्या मानाने तुटपुंजा संख्येने असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वीरित्या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळली आहे. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने तत्काळ पदे भरतीसंदर्भात आवश्यक ती कारवाई सुरू केलेली नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांची स्थायी व अस्थायी स्वरूपाची पदे तत्काळ भरावीत किंवा अन्य व्यवस्था करण्यात यावा. १ यास्तव मुंबई उच्च न्यायालयामध्ये खलील वस्ता यांच्यावतीने ॲड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची महाराष्ट्राचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठापुढे ७ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सोलापूर, ता. ६ (हिंदुस्थान समाचार)ः श्रावणमासानिमित्त निघणारी ६८ लिंग पदयात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय ६८ लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनने घेतला असल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली. १९७५ मध्ये कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भुशेट्टी यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या दर्शन ६८ लिंगांचे दर्शन घेण्याचे पुण्य पदरी पडावे, यासाठी ही पदयात्रा सुरू केली. ती गेल्या ४५ वर्षांपासून अखंडीतपणे आजतागायत सुरू आहे. सध्या बसवराज सावळगी यांच्या

नेतृत्वाखाली ६८ लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजन यांच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. श्रावणातील प्रातःकाळी एकदा हर्र बोला हर्र, श्री सिध्देश्वर महाराज की जय या जयघोषात अभिषेक करून दर्शन घेण्यात येते. ग्रामदैवत सिद्धेश्वर व अन्य सर्वच मंदिरे सध्या बंद आहेत. यात्रा, उत्सव व पदयात्रा यावर शासनाने बंधने घातली आहेत. त्यामुळे ही पदयात्रा रद्द करावी लागत असल्याचे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितले. घरी राहूनच यंदा सर्व सद्भक्तांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व त्यांनी स्थापन केलेला ६८ लिंग यांची आराधना करावी.

मॉलमधून सव्वा दीन लाखांचे साहित्य लंपास

धुळे, ता. ६ (हिंदुस्थान समाचार): धुळे येथील साक्री रोडवरील डिझायर फर्निचर मॉल चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी २ लाख २७ हजार ९०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री रस्त्यावरील राहुल कॉम्प्लेक्समधील वरच्या मजल्यावर डिझायर फर्निचर मॉल नावाचे शोरूम आहे. अज्ञात चोरट्यांनी या शोरूमच्या मागच्या बाजुला असलेल्य लोखंडी दरवाजाची कडी कापून आत प्रवेश केला. त्यात चोरट्यांनी २ लाख २७ हजार ९०० रुपयांचे फर्निचर लंपास केले. या शोरूमचे कर्मचारी संकाळी कामावर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोरूमचे मालक राहल बाळकृष्ण सोनवणे रा.देवपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरींचा गुन्हा दाखल | हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आला आहे. पढील तपास पोलीस करीत आहेत. विराण्यात आले.

लोकमान्य हॉस्पिटल मध्ये कोविड केअर सेंटर सुरु

धुळे, ता. ६ (हिंदुस्थान समाचार): शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. प्रशासनातर्फ कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य

PUBLIC NOTICE

We, Singh Management Service Pvt. Ltd, authorized agency of HDFC Bank Credit Card Division hereby notify that we have lost the receipt book no. C477390 with unusec receipt nos. from C47739009 - to C47739010 (All Three Copies).

Customers are hereby intimated no to make any payments against the said receipts since they have beer declared invalid for further use. Any claims basis payments made against the above receipts shall not be

06th August 2020

PUBLIC NOTICE my clients Mr. Ram Kishore Bhati & Mr. Pokar Ram Deora are owners of Shop No. 005. Ground Floor of the Building known as Poonam Nagar Building No. A/5&6 Co-Operative Housing Society Ltd. Phase III, Shanti Park, Mira Road (East) Dist. Thane 401107. My clients are the members of the Poonam Nagar, Building No A/5&6 Co-Operative Housing Society Ltd. and my clients were issued Share Certificate Seria No. 45. Distinctive Nos. from 221 to 225. My nts have lost misplaced the original Sha Certificate issued by the Poonam Nagar, Building No. A/5&6 Co-Operative Housing Society Ltd. and the said Share Certificate is not traceable. my clients are inviting objections from the objectors, claimant having objection or claim on the basis of the above lost Share Certificate. The objectors may contact undersigned within 1 days from the publication of this notice, along with documentary support in his/her/their claim failing which it will be presumed that no one have any claim or objection and the Society will issue new/duplicate Share Certificate and thereafte no claims will be considered.

K. R. Tiwari (Advocates Shop No. 14, A-5, Sector-Shantinagar, Mira Road, Dist. Thane- 401107

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांस या जाहीर नोटीसी व्दार सुचित करण्यात येते की, मौजे उल्हासनगर ता. उल्हासनगर. जि. ठाणे येथीव सिटीएस नं. १९३७ व ८८७२(पी), यावन बांधलेली रामदेव रेसिडेन्सी को. ऑप. हौ सोसायटी लिमिटेड मधील, पहिल्य मजल्यावरील, सदनिका क्र. १०८, क्षेत्र ११४९ चौ. फुट बांधीव हि मिळकत श्री नितीन शंकरलाल मोटवानी यांच्या मालकीची आहे. तरी त्यानी सदर मिंळकत **पंजाब** नॅशनल बॅककडे गहाण ठेवुन कर्ज घेण्याचे ठरविलेले आहे. तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचाही कसल्याही व कोणत्याही प्रकार मालकी हक्क, द्रावा अगर हितसंबध असल्यास त्यांनी जाहिर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांचे आत आम्हास खालील पत्याव लेखी कळवावे व कागदोपञी खार्ञ पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वध व बोजेरहीत असून इतर कोणाचा काहीर्ह हकक हितसबंध नाही व असल्यास सदर हक्क त्यांनी सोडून दिला आहे असे समजण्यात येईल, अन्यथा नंतर आलेल्या हरकतीर्च दखल घेतली जाणार नाही आणि माझे अशिल **पंजाब नॅशनल बॅक** सदर मिळकत गहाण ठेवुन श्री. नितीन शंकरलाल मोटवार्न यांना कर्ज पुरवठा करतील यांची नोंद घ्यावी

ॲड. किरण क.धलपे

पत्ताः ऑफिस २०४, दुसरा मजला, श्री.यश को.ऑप.हौ.लि. रेल्वे स्टेशनच्या जवळ. संजीवनी हॉलच्या बाजुला, बदलापूर (पु) ता. अंबरनाथ जि. ठाणे

राजच वाचा

NIVI TRADING LIMITED Regd. Off :c/o United Phosphorus Ltd. Road, Worli Naka, Mumbai-400018 Email : nivi.investors@uniphos.com Website : nivionline.com CIN: L99999MH1985PLC036391

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a neeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday 14th August, 2020 to, inter-alia consider and take on record the Unaudited Financia esults of the Company for the quarter ende

his intimation is also hosted on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of BSE Ltd. at www.bseindia.com where the shares of he Company are listed. By the Order of the Boar

For NIVI TRADING LIMITED

Company Secretary & Complia Place :Mumbai, Date:06-08-2020



EMBROIDERIES LIMITED नोंदणीकृत कार्यालय: यूनिट १०१ बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६, दलिया इंड.इस्ट, न्यू लिंक रोड,

अंधेरी (प), मुंबई-४०००५८ ई-मेल:mumbai@pelhakoba.com वेबसाईट:www.pelhakoba.com **सीआयएन**•एल१७२९ १एमएच १९९ १पीएलसी ०६ ३७५

सूचना

नक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २१ नुसार आम्ही तुम्हाला येथे सूचना देत आहोत की ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम . तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवात विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग किंवा इतर द्रकश्राव्य माध्यमाने गुरुवा १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालव . मंडळाची सभा होणार आहे.

खिडकी संचालक, अधिकारी व पदसिद्ध कर्मचार्र मातील व्यक्तींकरिता (सांकेताकात नमुदप्रमाणे दि.०१.०७.२०२० पासून निकाल घोषणेच्य तारखेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या www.pelhakoba.con वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com, www.nseindia.com

पायोनिअर एम्ब्रोयडरीज लिमिटेडकरिता कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: ७ ऑगस्ट. २०२०

*hakoba

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. आदित्य रोहित छेडा र/ठि.: २५४, हिराबाग, तेलंग रोड, माटुंगा, मुंबई-३१ हे इंडियन ऑईल कॉपोरेशनकरिता बी साईट आर.ओ. विकास करू इच्छित आहेत. श्री. आदित्य रोहित छेडा यांनी सर्व्हे क्र.३५७, हिस्सा क्र.५(भाग), क्षेत्रफळ २६८० असून त्यापैकी **श्री. आदित्य रोहित छेडा** यांनी १६०० चौ.मी. क्षेत्र घेतले आहे, गाव जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर येथील लिझवरील जमीन नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा क्र.वसई-६/३०८८/२०१९ नुसार मालक हेमेंद्र प्राणजीवन बोसमिया यांच्याकडून २९.०५.२०१९ रोजी २२ वर्षांच्या कालावधीकरिता घेतलेली आहे

श्री. आदित्य रोहित छेडा यांनी इंडियन ऑर्डल कॉर्पोरेशनकरिता बी साईट आर.ओ नसार सदर प्लॉट विकास करण्याचे नियोजित केले आहे.

उपरोक्त मालमत्ता सर्व अधिभार व दावापासू मुक्त आणि स्पष्ट बाजारभाव योग्य आहे. ज कोणा व्यक्तीस सदर प्लॉट किंवा भागावर वारसाहक, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा गालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत विकलाकडे इमारत क्र.एल-३, ४०६, शिवगंगा, लोक-केदार हौसिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई-४०००८० येथे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. नोटीस कालावधीनंतर प्राप्त कोणतेही आक्षेप त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील आणि श्री. नेमीचंद सुंदरलाल धाकड, नरेश गंगाराम मुकुंद व कन्हयालाल कोठारी हे अशा कोणत्याही आक्षेपांच्या संदर्भाशिवाय पुर्तता करतील.

श्रीमती उमा एस. सिनलकर

सीआयएनःएल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५ ३रा मजला, ए–५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई–४००७०१ वेबसाईट: www.qgofinance.com, ई-मेल: contactus@qgofinance.com दूर.:+९१-२२-४९७६२७९५ सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०११

च्या नियम ३३ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे मर्यादित

पुनर्विलोकन अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे

होणार आहे. पुढील तपशिलासाठी कृपया www.qgofinance.com व www.bseindia.com ला भेव

ाकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग मार्फत बधवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

(पर्वीची परणामी क्रेडिटस लिमिटेड रचना अभिषेक सिंगी

व्यवस्थापकीय संचालिक

नमुना क्र.आयएनसी-२६

कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

ट्रेल एक्सिपरियन्सेस प्रायव्हेट लिमिटेड,

नोंदणीकृत कार्यालय-७४/२, सी क्रॉस रोड, गेट क्र.२ समोर, सिप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ (महाराष्ट्र). ...याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **३ ऑगस्ट, २०२०** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून** कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोर्ण्डम ऑफ असोसिएशनचे बदल निश्चितीसाठी कंपनीदारे केंद्र शासन यांच्याकड़े कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अन्वये अर्ज करण्याचे योजिले आहे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा **गुंतवणूकदार तक्रार नमुना भरुन एमसीए-२१** www.mca.gov.in सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक यांचा पत्ताः क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

> अर्जदारांच्या वतीने व करिता सही /

श्री. पुलकीत अग्रवाल **संचालक**

दिनांक: ०५.०८.२०२० ७४/२, सी क्रॉस रोड, गेट क्र.२ समोर, सिप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ (महाराष्ट्र).



E-Tender Notice (Extension)

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

Sr. No.	RFX No.	E-Tender No. & Description of Work	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000016988	EE/EHV/O&M/DN/KLW/TEN- 28/20-21 Hiring of LMV i.e. TATA Sumo / Bolero / Innova / Mahindra for 220KV Bapgaon substation under EHV O&M Kalwa.	Tender Downloading Dates & time. From Dt. 07.08.2020 To Dt: 14.08.2020 up to 10:00 Hrs. Technical Opening: - Dt.14.08.2020 at 11:00 hrs (Onwards if possible) Commercial Opening:- Dt.14.08.2020 at 14:00 hrs (Onwards if possible)
		Tender Fee	Rs. 500/- + GST
		Estimated Cost	Rs. 3,59,803.32
			0.1/

Contact Person: The Executive Engineer/Dy.EE(Office), Mob. No. 9769006237 / 9920739580.

EXECUTIVE ENGINEER EHV (O&M) DN., KALWA

BLUE STAR LIMITED

BLUE STAR BUILT ON TRUST

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T. Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020.

CIN No.: L28920MH1949PLC006870, Telephone No.: +91 22 6665 4000, Fax No.: +91 22 6665 4152

www.bluestarindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

₹ in Crores

		CONSOLIDATED	
PARTICULARS	QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
Total Income from Operations	634.63	1,597.11	5,404.89
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(29.47)	107.96	210.02
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(29.47)	107.96	205.99
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.66)	76.84	143.25
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19.61)	76.45	145.71
	19.26	19.26	19.26
Other Equity			763.11
Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised)			
a) Basic	(2.04)	7.98	14.87
b) Diluted	(2.04)	7.98	14.87
	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each) Other Equity Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised) a) Basic	PARTICULARS ENDED (UNAUDITED) 30.06.2020 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each) Other Equity Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised) a) Basic (29.47) (19.66) (19.66)	PARTICULARS QUARTER ENDED (UNAUDITED) 30.06.2020 30.06.2019 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period defore tax (29.47) Net Profit/(Loss) for the per

Date: August 6, 2020

Place: Mumbai

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and (www.nseindia.com), and on Company website (www.bluestarindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2020 are given below.

		STANDALONE				
Sr. No.	PARTICULARS	QUARTER ENDED	QUARTER ENDED	YEAR ENDED		
		30.06.2020	30.06.2019	31.03.2020		
1	Revenue from operations	526.20	1,470.67	4,786.49		
2	Profit/(Loss) before tax (after exceptional item)	(44.23)	104.84	167.67		
3	Profit/(Loss) after tax	(30.52)	74.23	120.87		
4	Total Comprehensive Income	(30.30)	74.11	119.14		

For BLUE STAR LIMITED

Vir S. Advani **Vice Chairman and Managing Director** (DIN: 01571278)

झालेल्या उमेदवारांना प्राधान्य सदस्यांच्या उपस्थितीत वध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी

डिस्ट्रिक्ट मॅनिस्ट्रेट फेलोशिपची

छाननी प्रक्रिया सुरू

वक्तृत्व-वादविवाद, सांस्कृतीक

सेवा, विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी

यापैकी कोणत्याही प्रकारात

सहभाग नसलेल्या उमेदवारांची

मुलाखतीसाठी करण्यात आलेली

पहिल्या टप्प्यात निवड

पहिल्या

कला, सामुदायिक

टप्प्यातील

नंदरबार. ता. ६ (हिंद्स्थान) देण्यात आले आहे. तसेच खेळ,

कार्यक्रम,

निवड

टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना समिती

समाचार)ः नंदुरबार जिल्ह्यासाठी

११ महिनाच्या कालावधीच्या

डिस्ट्क्ट मॅजिस्ट्रे फेलोशिप साठी

२८ जुलैपर्यंत ४२३६ अर्ज प्राप्त

झाले असून त्यातुन छाननी अंती

१०६५ उमेदवाराची निवड पहिल्या

टप्प्यातील निवड प्रक्रीयेसाठी

छाननी प्रक्रीयेत बारावीत ६०

करण्यात आली आहे.

महत्वाचे शस्त्र ठरलेल्या महात्मा गांधी यांच्या खादीचे आज महत्व वाढले आहे. खादी कापड वस्त्र म्हणून तर साता समुद्रापलीकडे पोहचले होते. पण आता हीच खादी मास्कच्या रुपात इंगलडमध्ये पोहचली. कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडणारी खादी इंग्लंडमध्ये पसंतीला उतरली आहे. वर्ध्यांच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत

मार्च महिन्यात भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि लगेच वाढलेली धावपळ सर्वांनाच भयभीत करणारी होती. लॉकडाऊन लागताच मास्कचे महत्त्वही वाढले. पण नियातीवर बंदी असल्याने मास्क बाहेर देशात जात नव्हते. बंदी उठली आणि वर्धा जिल्ह्यात तयार होणारे खादी मास्क भारतासह इंग्लंडमध्येदेखील पोहचले. आता गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल आणखी पुढे जात, अस्सल सेंद्रिय कपाशीच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना हे मास्क पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला पडले. ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीचे तयार

आहेत. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या सेंद्रिय मास्कने विदेशातही खादीचे गुणगाण गायले आहेत. १९३४ मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली होती. इथं कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते.

दुरध्वनीवरील समूह चर्चा आणि

वैयक्तिक मुलाखतीत सहभाग

घेता येणार आहे. विविध समिती

सदस्यांद्वारे पहिल्या टप्प्यातील

कार्यवाही करण्यात येत आहे.

अर्ज करर्णाया उमेदवारांनी अधिक

माहितीसाठी ९८०४२५९१५०,

९८११३४४५७३.

७८२९०९९९३८ या क्रमांकावर

संपर्क साधावा, असे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर घाम आला तरी त्रास होत नाही. निजंर्तुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन ऑर्डर मिळतील, असा विश्वास ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे यांनी व्यक्त केला आहे. हा मास्क दिलेल्या मापातच तंतोतंत शिवावा लागतो. थ्री लेअर मास्क धुवून वापरता येतो. एक मास्क शिवायला जवळपास २० ते ३० मिनिटे लागतात. रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे. ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनले आहे.कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या खादीने मास्कच्या रुपात कोरोनाच्या लढ्यात आपले

त्याकरिता तेथूनच त्याचं डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईची पद्धतही सांगितली. जवळपास एक महिना त्यावर बारीक काम केल्यावर मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून योगदान दिले आहे.

FINANCIAL EXPRESS

S CHAND AND COMPANY LIMITED

Registered Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate. New Delhi-110044: Email: investors@schandgroup.com S.CHAND Website: www.schandgroup.com: Phone: +91 11 49731800 Fax: +91 11 49731801: CIN: L22219DL1970PLC005400

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of The SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 14, 2020 to, inter-alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2020.

The said information is also available on the Company's website at www.schandgroup.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For S Chand And Company Limited

Jagdeep Singh Place: New Delhi Company Secretary & Compliance Officer Dated: August 06, 2020



Ujjivan Financial Services Limited

CIN No: L65999KA2004PLC035329 Registered Office: Grape Garden, No. 27, 3rd A Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru - 560 095; Phone: +91 80 4071 2121; Email: compliance@ujjivanfin.com; Website: www.ujjivan.com

PUBLIC NOTICE 16TH ANNUAL GENERAL MEETING

Public Notice is hereby given that:

- 1. In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with Ministry of Corporate Affairs Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, the 16th Annual General Meeting of the company is being conducted through Video Conferencing (VC) herein after called as "e-AGM".
- The e-AGM is being scheduled on Friday, September 11, 2020 at 03:00 PM IST.
- The Notice calling the e-AGM will be uploaded on the website of the Company at www.ujjivan.com and can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively is also available on the website of e-voting agency M/s KFin Technologies Private Limited at the website address https://evoting.karvy.com/
- 4. Shareholders who have not registered their mail address and in consequence the Annual Report, Notice of e-AGM and e-voting notice could not be serviced may temporarily get their email address and mobile number provided with the Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Private Limited, by clicking the link: https://karisma.kfintech.com/emailreg for sending the same. Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, shareholder may write to einward.ris@kfintech.com.
- The Board of Directors at their meeting held on May 27, 2020 has recommended a dividend of Rs. 0.80 (8%) per equity share. The dividend, as recommended, if approved at the e-AGM will be paid to the eligible shareholders on or after September 12, 2020. The Company will use electronic mode for making payment to the shareholders. In the cases of shareholder/s, where it is not possible to effect electronic payment, the dividend warrant instruments would be issued to them as per the instruction issued by MCA in this regard. Shareholders who are holding shares in Electronic Form are requested to contact their respective Depository Participants (DP) only for updating their bank details. They are also advised to seek 'Client Master Advice' from their respective DP to ensure that correct updation has been carried out in their record. It may be noted that the bank details data provided by the Depositories is solely used by the Company to effect the payment of dividend. Hence, it is utmost necessary for shareholders to ensure that the
- 6. In case, the company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of the details of the bank account, the company shall upon normalization of the postal services, dispatch the dividend warrant / cheque to such shareholder by post.

correct bank details are updated with DPs.

- 7. Shareholders are also informed that in terms of the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after April 01, 2020, will be taxable in the hands of the shareholders. However, no tax shall be deducted on the dividend payable to a resident individual if the total dividend to be received by them during Financial Year 2020-21 does not exceed Rs. 5,000 and also in cases where members provide Form 15G / Form 15H (applicable to individuals aged 60 years or more) subject to conditions specified in the IT Act. Members are requested to refer to the AGM notice for further details.
- 8. Only those Members / shareholders, who will be present in the e-AGM through Video Conference facility and have not casted their vote through remote e-Voting are eligible to vote through e-Voting in the e-AGM. However, members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the e-AGM.

For Ujjivan Financial Services Limited

Place: Bengaluru Date: August 06, 2020


Sanjeev Barnwal Company Secretary and Compliance Officer

1-10-140/1, 'GURUKRUPA', Ashok Nagar, Hyderabad-500 020 CIN: L26942TG1979PLC002485 Website: www.kakativacements.com

SI No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2020 (Audited)	Quarter ended 30.06.2019 (Unaudited	
1.	Total income from operations (net)	2881.83	15646.80	5969.94	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	597.90	633.74	741.34	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	52.07	(16.26)	AUSTERFACE	
4.	Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	11.58	(72.60)		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11.58	77.40	531.90	
6.	Equity Share Capital	777.39	777.39	777.39	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	220	21,185.23	,	
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:2. Diluted:	0.15	(0.93)	6.84	

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 06.08.2020
- In terms of Sec.133 of the Companies Act, 2013, the company has adopted Indian Accounting Standards (Ind. AS) w.e.f., 1st April 2017 and these financial results have been prepared in accordance with the above said Ind AS.
- 3 These Financial Results are published pursuant to Regulation 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quarter ended 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly unaudited Financial Results are available on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Ltd at www.bseindia.com and at www.nseindia.com and the Company's website at www.kakatiyacements.com. FOR KAKATIYA CEMENT SUGAR AND INDUSTRIES LTD.

Place: Hyderabad SDI- P. VEERAIAH Date: 06.08.2020 CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR



The Indian Express. For the Indian Intelligent.



NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LIMITED

Regd. Office: Focal Point, Ludhiana - 141010 CIN: L15143PB1983PLC018321 Website: www.owmnahar.com; Email: share@owmnahar.com Phone: 0161-2672590, Fax No. 0161-2674072

COMPANY NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14th August, 2020 at the Registered Office of the Company, inter-alia, to consider & approve the Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended on 30th June, 2020. The Notice is also available at the Company's website i.e. www.owmnahar.com and Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Corp. Office: Facor House, A-45-50, Sector-16, Noida-201301 Dist. Gautam Buddh Nagar, (U.P.) Phone: +91-120-417 1000; Fax: +91-120-425 6700 Email: facoralloys@facor.in; Website: www.facoralloys.in

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 (1) of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the 83rd meeting of the Board

of Directors of the Company will be held on Friday, the 14th August, 2020 at "Facor

House, A-45-50, Sector-16, Noida (U.P.)-201301, to consider and approve inter-

alia the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30th

Pursuant to Regulation 47 (2) of the above referred Regulations, the further details

may be accessed on the Company's website at www.facoralloys.in and are also

DB Corp Ltd

CIN: L22210GJ1995PLC047208

Regd. Office: Plot No: 280, Sarkhej - Gandhinagar Highway,

Near YMCA Club, Makarba, Ahmedabad - 380 051.

Email: dbcs@dbcorp.in • Website: www.dbcorpltd.com • Tel. No: 022-7157 7000

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of

the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 13,

2020, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated

This information is available on the Company's website viz. www.dbcorpltd.com and

also on the website of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and

Financial Results of the Company for the first quarter ended on June 30, 2020.

available on the website of the stock exchange at www.bseindia.com.

Date: 06.08.2020

www.nseindia.com

Date: August 6, 2020

Place: Mumbai

Place: Noida

For NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LTD.

MUKESH SOOD Place: Ludhiana Company Secretary Date: 04.08.2020

FACOR ALLOYS LIMITED CIN L27101AP2004PLC043252

Regd. Office: Shreeramnagar-535101, Garividi, Dist. Vizianagaram (A.P.)

PHONE: +91 8952 282029 FAX: +91 8952 282188

By Order of the Board,

for Facor Alloys Ltd.

Piyush Agarwal

Company Secretary

For **D**. **B**. **Corp Limited**

Anita Gokhale

Company Secretary

Amrutanjan Health Care Limited CIN: L24231TN1936PLC000017 Regd. Office: No103 (Old No.42-45), Luz Church Road, Mylapore, Chennai 600 004 Tel: 044-2499 4465 Fax 044-2499 4585 Website: www.amrutanjan.com

the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 13th, 2020 to consider, approve and take on record, inter-alia, the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2020. The above information is also available on the Company's website a www.amrutanjan.com and also can be accessed on the website of National Stock

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) read with Regulation 29 of

For AMRUTANJAN HEALTH CARE LIMITED (M. Srinivasan)

Place: Chennai **Date :** August 6, 2020

Company Secretary & Compliance Officer



Exchange, www.nseindia.com, where the shares of the Company are listed.

CIN: L65910MH1993PLC302405 3rd Floor, A-514 TTC Industrial area, MIDC, Mahape, Navi Mumbai -400701 Email id: contactus@ggofinance.com Website: www.ggofinance.com

Tel No.: +91-22-49762795

NOTICE is hereby given that Pursuant to Regulation 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 this is to inform that the meeting of the Board of Directors, will be held on Wednesday, 12th August, 2020 through Video Conferencing mode to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results along with the Limited Review Report of the Company for the Quarter ended 30th June, 2020. For further details, please visit agofinance.com and www.bseindia.com

Date: 06th August, 2020 Place: Navi Mumbai

For QGO Finance Limited (Formerly known as Parnami Credits Limited)

BUILDING BONDS

Rachana Abhishek Singi

Managing Director DIN: 00166508

A. K. CAPITAL SERVICES LIMITED

Regd. Office: 30-38, 3rd Floor, Free Press House, Free Press Journal Marg, 215, Nariman Point, Mumbai - 400021. **CIN:** L74899MH1993PLC274881 | **Website:** www.akgroup.co.in

Tel: +91-22-67546500 | Fax: +91-22-66100594 | E-mail: compliance@akgroup.co.in In pursuance of the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby

given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 14, 2020 through video conferencing, inter alia, to consider, approve and take on record the un-audited standalone financial results and un-audited consolidated financial results of the Company for the guarter ended June 30, 2020.

The said notice is also available on www.bseindia.com and www.akgroup.co.in. For A. K. Capital Services Limited

Date: August 6, 2020 Place: Mumbai

A. K. Mittal **Managing Director** (DIN: 00698377)

MUTUAL



Nippon Life India Asset Management Limited

(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

NOTICE NO. 44

August 12, 2020 **DIVIDEND DECLARATION**

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with August 12, 2020 as the record date:

Dividend NAV as on August Name of the Scheme(s) (₹ per unit)* 05, 2020 (₹ per unit) 24.1571 Nippon India Balanced Advantage Fund - Dividend Plan Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan 0.1500 29.3079 Dividend Plan

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

and statutory levy, if any. The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

> (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai August 06, 2020 **Authorised Signatory**

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



YUKEN INDIA LIMITED

Regd. Office: No 16 - C, Doddanekundi Industrial Area, Mahadevapura, Bangalore 560 048, India.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2020

STANDALONE



CIN: L29150KA1976PLC003017

(₹ in lakhs, except per share data)

CONSOLIDATED

		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended			Year Ended	
SI.No.	Description	30.06.2020 Unaudited	31.03.2020 Audited	30.06.2019 Unaudited	31.03.2020 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2020 Audited	30.06.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Total Income from Operations	1,293.18	4,212.57	6,341.58	20,789.52	1,466.76	5,058.84	7,461.18	24,622.27
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	(748.62)	(125.30)	358.10	417.34	(1,162.54)	(321.46)	353.52	52.93
3	Exceptional items	-		5:		17	15		5575
4	Net Profit for the period (before Tax and after Exceptional Items)	(748.62)	(125.30)	358.10	417.34	(1,162.54)	(321.46)	353.52	52.93
5	Net Profit for the period (after Tax and after Exceptional Items)	(534.84)	(74.61)	259.76	596.90	(868.62)	(192.16)	229.98	302.33
6	Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)	(534.84)	(98.26)	259.76	573.25	(868.62)	(216.36)	229.98	278.13
7	Paid up equity share capital (Face value Rs.10/- per share)	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00
8	Other Equity				17,034.57				16,176.32
9	Earnings per Share (of Rs.10/- each) (not annualised) - Basic & Diluted	(4.46)	(0.62)	2.16	4.97	(7.24)	(1.60)	1.92	2.52

NOTE:

Place: Bangalore

- The above is an extract of the detailed format of Financial results for quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the stock exchange website www.bseindia.com and on Company's website www.yukenindia.com
- The above unaudited standalone and consolidated financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 06 August 2020. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the above financial results.

By Order of the Board of Directors CPRANGACHAR

Managing Director

Date: 06.08.2020 financialexp.epa

Record Date

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout,

For Nippon Life India Asset Management Limited